

ग्राहक गान्हणे निवारण मंच

(विद्युत कायदा, २००३ अंतर्गत कलम ४२ (५) अन्वये स्थापित)
महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित

जळगाव परिमंडळ

दुरध्वनी क्र. ०२५७ — २२७३००४

Email : cgrfjalgaonzone@gmail.com
cejalgaon@mahadiscom.in.
cgrfjalgaon@mahadiscom.in

ग्राहक गान्हणे निवारण मंच

जुनी एम.आय.डी.सी.

महावितरण विश्राम गृहाजवळ,

अंजिठा चौफुली जळगाव. ४२५००३

जा.क्र: स.स./ग्रागानिमं/जप/जळगाव मं/०८-२०१८-१९/

१००६२

दिनांक: - 4 DEC 2018

(रजिस्टर पोच व्हारे)

गान्हणे दाखल दिनांक : १६/०८/२०१८

निकाल दिनांक : ०३/१२/२०१८

प्रति,

१. कार्यकारी अभियंता,
१३२/३३/११ केव्ही, सबस्टेशन,
जुनी एम.आय.डी.सी., जळगाव
ता.जि.जळगाव. पिन-४२५००३
(ग्रा.क्र.११००१३०८५८११)



तक्रारदार

२. नोडल अधिकारी तथा कार्यकारी अभियंता,
म.रा.विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
मंडळ कार्यालय जळगाव
३. कार्यकारी अभियंता
म.रा.विद्युत वितरण कंपनी मर्यादित.
विभागिय कार्यालय, जळगाव.



विज वितरण कंपनी

निर्णयपत्र

कार्यकारी अभियंता, १३२/३३/११ केव्ही, सबस्टेशन जुनी एम.आय.डी.सी. जळगाव. ता.जि. जळगाव. हे विज वितरण कंपनीचे व्यावसायीक प्रवार्गांतील (LT-Comm) प्रवार्गांतील ग्राहक आहेत. महावितरण कंपनीकडुन आकारन्यात आलेले बीलासंदर्भात महापारेषण कंपनीने बिलाच्या दुरुस्तीबाबत व योग्य बिल मिळण्याबाबत योग्य ते आदेश पारीत करावेत व इतर अनुषंगिक न्यायोचित आदेश होण्याबाबत योग्य ती कार्यवाही करून मिळण्याविषयी महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार दाखल केली. मात्र अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडुन दिलेला निकाल ग्राहकास मान्य नसल्यामुळे त्यांनी आपले गान्हणे अनुसुची "अ" मध्ये मंचाकडे सादर केले. ते मंचाकडे दि १६.०८.२०१८ रोजी नोंदविण्यात आले.

त्यानुसार मंचाचे अध्यक्ष, सदस्य-सचिव व सदस्य यांनी आपसात सल्लामसलत करून हे प्रकरण सुणावणीस घेण्याचा निर्णय घेण्यात आला. सदर गान्हण्याची सुणावनी दि.०५.१०.२०१८ रोजी घेण्यात आली. या संबंधीची सुचना तक्रारदार ग्राहक व वितरण कंपनीच्या संबंधीत अधिकाऱ्यांना दि.२९.०९.२०१८ रोजीच्या पत्रान्वये देण्यात आली. याच पत्रासोबत तक्रार अर्जाची प्रत नोडल अधिकारी तथा कार्यकारी अभियंता मंडळ कार्यालय जळगाव यांना देवुन तक्रार अर्जानुसार मुद्देनिहाय अभिप्राय १५ दिवसाच्या आत मंचाकडे सादर करण्याबाबत व त्याची प्रत ग्राहकाला पोचविण्याबाबत सुचित करण्यात आले.

सुनावणीस विद्युत वितरण कंपनीच्या जळगाव मंडळ कार्यालयाकडुन नोडल अधिकारी कार्यकारी अभियंता प्रशासन हे अनुपस्थित होते व प्रभारी कार्यकारी अभियंता श्री आर.एफ.पवार, यांचेकडे सुनावणी दरम्यान महावितरणची बाजु मांडण्याविषयीचे त्यांच्या कोणत्याही वरीष्ठांचे अधिकृत पत्र नसल्यामुळे मंचाने प्रचलित नियमावली नुसार आक्षेप नोंदविला व संबंधित कार्यकारी अभियंता यांना आपले म्हणने मांडण्यास ७ दिवसांचा अवधी दिला. तसेच ग्राहक प्रतिनिधी श्री.प्रमोद वसंतराव बोंडे अति.कार्यकारी अभियंता महापारेषण जळगाव व श्री वाय. डी. चव्हाण कार्यकारी अभियंता महापारेषण जळगाव हे उपस्थित होते.

ग्राहकाची बाजु :-

१. फिरते पथक यांचे assessment व तपासणीचा पंचनामा या वर महापारेषणच्या सक्षम अधिकान्याची स्वाक्षरी नाही. या बाबतीत सदरील आदेशात खुलासा केलेला नाही.
२. आदेशाचा Operative Part १ प्रमाणे मरा.वि.वि.कंपनी मर्यादित यांनी योग्य विद्युत बिल दिलेले आहे असे म्हणणे हे त्रोटक व मोघम स्वरूपाचे आहे. बिलाच्या अचुकते बाबत सदरील आदेशात कुठलाच उल्लेख नाही. (पान क्र.१ ते २)
३. सदरील आदेश हा पुर्णपणे एकतरफी स्वरूपाचा असुन यामध्ये फक्त फिरते पथक जळगाव व सुरक्षा व अंमलबजावणी कक्ष औरंगाबाद यांचे मुल्यांकन व अभियाय यालाच ग्राह्य धरून निर्णय देण्यात आलेला आहे. (पान क्र.१)
४. महापारेषण कंपनीतरफे सादर करण्यात आलेले विजवापर बदलची आकडेवारी प्रपत्र (१) ही महावितरणच्या CPL वरूनच तयार करण्यात आलेली असुन ती ग्राह्य धरून सन २०१२ च्या आधीचा वापर हा नक्कीच जास्त होता असे म्हणणे एकतरफी, त्रोटक व मोघम स्वरूपाचे आहे.
५. कार्यकारी अभियंता नोडल कार्यालय महावितरण यांचे पत्र क्र.१६ दि.०८/०१/२०१५ नुसार मुद्दा क्र. १ते ९ याबाबत अपीलार्थीस हरकत असुन सदर बाबतीत अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण कक्ष /मंडळ कार्यालय जळगाव यांच्यासमोर सक्षमपणे बाजु मांडल्यानंतर ही सुसंगत आदेश झालेला दिसत नाही. (पान क्र.१)
६. भरारी पथक जळगाव यांचा Spot Inspection Report दि.२४/०३/२०११ या वर महापारेषणच्या अधिकान्याची स्वाक्षरी नसणे व एप्रील -२०११ पासुन जळगाव शहर संवंशु करीता मेसर्स सी.जी.एल ला हस्तांतरीत करण्यात येणे या वरून महावितरण कंपनीने नियमबाबू पृष्ठतीने वीजबील देवुन सदरचे गान्हाणे निर्माण केले आहे. (पान क्र.१ते२)

ग्राहकाच्या मागण्या :-

१. ग्राहक क्र. ११००१३०८८५८११ यांना आजतागायत आकारण्यात आलेले व्याज व विलंब आकार पुर्णपणे माफ करण्यात यावे.
२. महापारेषणच्या प्रपत्र १ प्रमाणे One Time Settlements करीता रु.१६,५७,९६/- रु. प्रमाणे अंतिम देयकदेवुन प्रकरण निकाली काढावे.
३. महापारेषण कंपनीने ग्राहक क्र.११००१३०८८५८११ च्या संदर्भातील वेळोवेळी प्राप्त बिले निर्धारीत वेळेत भरणा केलेला आहे. याबाबतचा साकल्याने विचार करण्यात यावा.

रोजनाम्यात नमुद केल्याप्रमाणे ग्राहक प्रतीनिधी यांनी त्यांचा अतिरीक्त खुलासा पत्र क्र.०१५३७ दि.१७.१०.२०१८ अन्वये सादर केला आहे सदर अतिरीक्त खुलासा खालील प्रमाणे :-

१. ग्राहक क्र.११००१३०८८५८११ चे आजपावेतो वीज बिल नियमीतपणे व निर्धारीत वेळेत भरलेली आहेत. सोबत प्रपत्र १ मध्ये ऑक्टोबर २०११ ते जुलै २०१८ दरम्यानची महापारेषण कंपनीचे भरलेली वीज बिल रक्कमेची आकडेवारी दर्शवली आहे.
२. ग्राहक क्र.११००१३०८८५८११ चा संलग्न भार (Connected Load) प्रपत्र २ मध्ये दर्शविला आहे. तसेच जानेवारी २०१२ ते डिसेंबर २०१६ या कालावधीतील दररोजचा सरासरी वीज वापर २६० एकक होता याची आकडेवारी प्रपत्र-३ मध्ये दर्शविलेली आहे. त्यामुळे ग्राहक क्र.११००१३०८८५८११ चा दररोजचा सरासरी वीज वापर ५४७ एकक होता हे भरारी पथकाचे assessment कार्यालयास मान्य नाही.
३. वरील मुद्दा क्र २ ची सत्यता महावितरणच्या CPL sheet वरून पडताळून बघता येते. ग्राहक क्र. ११००१३०८८५८११ चा वीजवापर दररोज सरासरी २६० एकक आहे हे CPL वरून सिद्ध होते. त्यामुळे प्रपत्र ३ प्रमाणे One Time Settlement करीता (विलंब आकार व व्याज वगळून) रु.१६,५७,९६/- प्रमाणे अंतिम देयक देवुन प्रकरण निकाली काढावे.

वरील प्रमाणे सादर करण्यात आलेला अतिरीक्त खुलासा दि.१३.०८.२०१८ दिवशी सादर केलेल्या मुळ अर्जासोबत सादर करीत आहे.

वितरण कंपनीची बाजु :- (लेखी निवेदनानुसार)

वितरण कंपनीचे संबंधीत मंडळ कार्यालयाचे नोडल अधिकारी तथा कार्यकारी अभियंता(प्रशासन), जळगाव यांनी त्यांचे पत्र क्र.५७३७ दि.०५.१०.२०१८ अन्वये पत्रव्यवहार मंचापुढे सादर केला त्यात त्यांनी त्यांची बाजु खालील प्रमाणे मांडलेली आहे.

उपरोक्त विषयास अनुसरुन, कार्यकारी अभियंता, अतिउच्चदाब (सवंसु) विभाग जळगाव महापारेषण, जुने एम.आय.डी.सी. सबस्टेशन, जळगाव ग्राहक क्र.११००१३०८८५८११ ग्राहक यांनी इलेक्ट्रीसिटी अॅक्ट २००३ अन्वये अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण कक्ष, मंडळ कार्यालय, जळगाव यांच्याकडे दि.०८.०३.२०१८ रोजी तक्रार अर्ज दाखल केला होता. सदर अर्ज दाखल केल्यानुसार अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण कक्ष, मंडळ कार्यालय, जळगाव येथे दि.२७.०३.२०१८ रोजी सुनावणी घेण्यात आली.

महापारेषण कंपनीने बिलाच्या दुरुस्तीबाबत व योग्य बिल मिळण्याबाबत अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण कक्ष मंडळ कार्यालय जळगाव यांचेकडे अर्ज केला होता. सुनावणी दरम्यान महापारेषण कंपनी तसेच महावितरण कंपनी यांनी दाखल केलेल्या काढली होती.

महापारेषण कंपनीने २४.०३.२०११ रोजी दिलेल्या कागदपत्रावरून म्हणजेच Actual Consumption -१३२ KWA Old M IDC SS, Jalgaon वरून असे निर्दर्शनास येते की, त्यांची सरासरी वापर सन २०१२ मध्ये ११३९४ युनीट दर महिन्याला, सन २०१३ मध्ये ७८३९ युनीट दर महिन्याला, सन २०१४ मध्ये ७९९९ युनीट दरमहिन्याला, सन २०१५ मध्ये ६८८० दर महिन्याला, सन २०१६ मध्ये ४८३४ युनीट दरमहिन्याला आणि सन २०१७ मध्ये ४५७५ युनीट दरमहिन्याला असा त्यांचा वापर असल्यामुळे सन २०१२ च्या आधी त्यांचा वापर हा जास्त होता असे दिसुन येते महावितरण कंपनीने महापारेषण कंपनीला देण्यात आलेली विद्युत बिले योग्य आहे.

तसेच सदर केस बाबत फिरते पथक यांनी कार्यवाही केलेली असुन सदर विद्युत देयक हे २०११ या वर्षी देण्यात आलेले आहे. तसेच ग्राहक यांनी वेळोवेळी बिलाचा भरणा केलेला आहे. वरील कारणास्तव सदर केस आपले स्तरावर फेटाळण्यात यावी. ही विनंती.

वितरण कंपनीचे संबंधीत विभागाचे कार्यकारी अभियंता, विभागीय कार्यालय जळगाव यांनी रोजनाम्यात नमुद केल्याप्रमाणे त्यांचा खुलासा त्यांचे पत्र क्र.०४९४८ दि.१९.१०.२०१८ अन्वये पत्रव्यवहार मंचापुढे सादर केला त्यात त्यांनी त्यांची बाजु खालील प्रमाणे मांडलेली आहे.

- प्रतिवादी यांचे प्रपत्र -१ नुसार रक्कम रु.५५,००५४६/- एवढी रक्कम महावितरणच्या खाती जमा झाली आहे. रक्कम रु.९३०००/- हि अद्याप महावितरणच्या खाती पोहोच झालेली नाही.

याबाबत महावितरण असे स्पष्ट नमुद करते की, उपरोक्त रक्कम रु.५५,००,५४६/- ही विजेची दैनंदीनवापरातील युनीट्स वर आधारित आहे. दि. १०.०५.२०११ रोजी भरारी पथक, जळगाव यांनी भेट दिली असता त्यांच्या दि.१०.०५.२०११ च्या अहवालानुसार सदर ग्राहकास बिलींग सुरु झालेले नसल्याने ग्राहकास ११४६४४७ युनीटची आकारणीचे बिल देण्यात यावे असे नमुद केले. त्यानुसार कार्यवाही करण्याची निर्देश उपकार्यकारी अभियंता, जळगाव शहर उपविभाग -१ यांना देण्यात आले होते.

दि.२४.०३.२०११ रोजी भरारी पथक, जळगाव यांनी सदर ग्राहकाच्या स्थळाची पाहणी केली असता अहवाल क्र.१०११ दि. २४.०३.२०११ रोजि सदर ग्राहकाचा मिटर क्र. ०४८३५६८३ असा आढळून आला व मीटर वाचन ३२०६२८ असे होते. त्यामुळे संबंधीत ग्राहकास (माहे-मे.-२०११) दि.२५.०५.२०११ रोजी ग्राहक लाईव्ह करण्यात आला.

माहे डिसेंबर -२०११ मध्ये मिटर वाचनाप्रमाणे ०००६११ ते ४६२०८२ असे एकुण ४६१३९४ युनीट्स वापराबाबत रक्कम रु.४१८५४६३/- आकारणी केली आहे. ही आकारणी डिसेंबर -२०११ पर्यंत मिटर वाचनानुसार झालेली आहे.

- वरील वापर हा अंदाजित नसुन प्रतिदिन महावितरण विद्युत मापन संयंत्रात निश्चित झाला असुन तदनंतर त्यांच्या वापरात सातत्य आहे. ही बाब ग्राहकाचे सीपीएल वरून स्पष्ट होते. माहे ऑगस्ट -२०१८ पर्यंत मिटर क्र.०५७-०४८३५६८३ हे मिटर संबंधीत ग्राहकाचे होते. तदनंतर ते बदल झाले आहे.(जोडपत्र-१)

- प्रपत्र क्र.२ मध्ये विवादित प्रतिवादी यांनी दि.१७.१०.२०१८ चा निर्धारीत वापर व एकुण लोड दर्शविलेला आहे याबाबतीत ही बाब महावितरण भाष्य करीत नाही., कारण यापुर्वी त्यांचा वापर हा सरासरी किमान १९०६ (ऑगस्ट-२०१६) व कमाल १५०३३ (जुन-२०१४) असा आहे. म्हणजेच विवादीत मीटर हे नेमके वापरानुसार नोंद घेत होते. म्हणजेच रु.४१८५४६३/- ही आकारणी अतिशय योग्य व मीटर वरील नोंदीस अनुसरून अशी आहे. यात कोठलीही शंका नाही. तरी ही रक्कम त्वरीत वसुल क्वाबी ही विनंती.

- प्रपत्र क्र.३ मध्यील वार्षिक तक्ता दर्शविलेला असुन ,.त्यातील नोंदी ही, जुन्याच मिटरवर आधारीत आहे,म्हणजेच जास्त वापर तसे बिल , यात सरासरी अंदाजित बिले ही देण्यात आलेली नाहीत. तसेच सरासरी आकारणी प्रतिदीन ५४७ युनिटप्रमाणे आकारणी केलेली नाही. थकीत रक्कम ही वापरातील युनीटची असुन त्यात कोणतेही अंदाजित बिल लावलेली नाही. ह्या बाबींचे मा. अध्यक्ष यांनी कृपया याचे अवलोकन करावे. सोबत सीपीएल जोडलेले आहे. थकीत रकमेवर दंड व व्याज ही बाब सर्वसामान्य महावितरणच्या सर्वच ग्राहकांना लावण्यात येते, त्यामुळे ती माफ करावी हा प्रश्नच उद्भवत नाही. यास्तव ही पुर्णता धोरणात्मक बाब असल्याने व बिले अचुक नोंदीचे असल्याने ती माफ करता येत नाही.

ग्राहकाचे मीटर नोंदी वरील बीलावर आक्षेप घेतला नसुन -भरारी पथक यांनी लावलेल्या सरासरी आकारणी वरील आक्षेप आहे. हे युनीट्स ११४६४४७ इतके असुन त्याची असेसमेंट संबंधीतास अद्यापही देण्यात आलेली नाही.

अंतर्गत तक्रार निवारण कक्षाची कार्यवाही :-

अंतर्गत तक्रार निवारण कक्ष, मंडळ कार्यालय, जळगाव अंतर्गत सुनावणी घेण्यात आली त्यावर खालील प्रमाणे निर्णय देण्यात आलेला आहे.

१. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांनी योग्य विद्युत बिले दिल्यामुळे मागणी मान्य करण्यात येत नाही.
२. वरील निर्देशासह सदरची तक्रार निकाली काढण्यात येत आहे.

मंचाचे निष्कर्ष :-

महावितरण व महापारेषण ह्या दोन्ही कंपनी महाराष्ट्र शासनाचे अंगीकृत उपक्रम असल्यामुळे वास्तविकता लक्षात घेवून दोन्ही कंपन्यांद्वारे एकत्रीत बसुन वरील विषयावर संगनमताने योग्य तो निर्णय घेणे अपेक्षीत होते. त्यास गरज भासल्यास होल्डिंग कंपनीची मध्यस्थता घेता आली असती. परंतु, महापारेषणच्या संबंधीत अधिकान्यानी प्रथम अंतर्गत ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे व त्यानंतर ग्राहक गाहाणे निवारण मंचाकडे रितसर तक्रार दाखल केली. त्या अनुषंगाने एक अमुल्य ग्राहक या नात्याने महापारेषणच्या तक्रार अर्जाची सुनावणी दि. ०५. १०. २०१८ रोजी घेण्यात आली.

तक्रारदाराची तक्रार, दाखल कागदपत्रे विजवितरण कंपनीचे म्हणने व कागदपत्रांचे अवलोकन केले असता असे दिसुन येते की,

१. तक्रारदाराने नमुद केल्याप्रमाणे जानेवारी -२०१२ ते डिसेंबर -२०१६ या कालावधीचा सरासरी वापर हा २६० युनीट्स प्रतिदिन इतका येत असल्यामुळे भरारी पथक जळगाव यांनी मार्च २०११ ते मे -२०११ या कालावधीतील वीज वापरावर आधारित प्रस्तावित केलेली ५४७ युनीट्स प्रतिदिन प्रमाणे दिलेले मुल्यांकन (Assessment) मान्य नसल्याचे नमुद केले आहे.

Year	Consumption	% Change
2011	462082	
2012	136733	-70.41
2013	94066	-31.20
2014	95985	2.04
2015	82554	-13.99
2016	58008	-29.73
2017	54879	-5.39
2018	7121	-87.02

परंतु वरील तक्त्यावरुन असे निर्दर्शनास येते की, २०१२ पासुन ते फेब्रु-२०१८ पर्यंत २०१४ चा किरकोळ अपवाद वगळता वीजवापर हा दरवर्षी प्रकर्षाने कमी झालेला दिसतो. सदर बाब ही कदाचित नवीन ऊर्जा कार्यक्रम विद्युत उपकरणांच्या वापरामुळे तसेच ऊर्जा संवर्धन जागृकतेमुळे झाली असल्याचे नाकारता येत नाही. तसेच वर्ष २०११ ची असेसमेंट डिसेंबर २०११ ला लावलेली असल्यामुळे ते वर्ष बाजुला ठेवून २०१२ ते २०१७ (२०१८ चे पुर्ण वर्षाचा वापर नसल्यामुळे) चा वापर लक्षात घेता सदर वापर ८१८५४ युनिट्सने म्हणजेच ५९.८६ टक्के ने कमी झालेला दिसतो. यावरुन असे निष्कर्षात होते की, ग्राहकाचा वापर हा २०१२ पुर्वी म्हणजेच २०११ मध्ये, २०१२ या वर्षापेक्षा जास्त असावा. त्यामुळे वरील प्रमाणे भरारी पथक जळगाव यांनी मार्च २०११ ते मे -२०११ या कालावधीतील वीज वापरावर आधारित प्रस्तावित केलेली ५४७ युनीट्स प्रतिदिन प्रमाणे दिलेले मुल्यांकन (Assessment) हे योग्य असल्याचे निर्दर्शनास येते.

२. तक्रारदार यांनी नमुद केल्याप्रमाणे One Time Settlement करून प्रकरण निकाली काढणेबाबत विनंती केली आहे. परंतु, त्याबाबत त्यांनी महावितरणकडे प्रचलित पद्धतीनुसार अर्ज केला आहे किंवा नाही असे काहीही नमुद केलेले नाही. त्यामुळे तक्रारदाराने असा अर्ज केलेला नसल्यास महावितरणच्या सक्षम अधिकान्याकडे तसा रितसर अर्ज करण्यात यावा व त्याअनुषंगाने महावितरणच्या सक्षम अधिकारी यांनी महाराष्ट्र शासनाचा एक उपक्रम म्हणून प्रचलित नियमावली नुसार कार्यवाही करण्यात यावी.

ग्राहकाचे प्रतिनिवेदन, विद्युत वितरण कंपनीचा खुलासा व सादर करण्यात आलेली कागदपत्रे या सर्व बाबींचा विचार करून मंच या प्रकरणी खालील निर्णय देत आहे.

निर्णय

१. सदरील गान्हाणे निकाली काढण्यात येत आहे.
२. महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (ग्राहक गान्हाणे निवारण मंच व विद्युत लोकपाल), विनियम २००६ मधील विनियम क्र.६.१२ नुसार नोडल अधिकारी यांनी या आदेशाची पूर्ततेचा व आदेशातील दखल पात्र निष्कर्ष यावरील कार्यवाहीचा अहवाल मंचाकडे एक महिन्यात सादर करावा.
३. निर्देशित कालावधीत वितरण कंपनीने या आदेशाची अंमलबजावणी न केल्यास महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (ग्राहक गान्हाणे निवारण मंच व विद्युत लोकपाल), विनियम २००६ मधील विनियम क्र.२२ अन्वये तक्रारदार महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाकडे दाद मागु शकतात.
४. या निर्णयाविरुद्ध तक्रारदार यांना अपील करावयाचे असल्यास, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोग (ग्राहक गान्हाणे निवारण मंच व विद्युत लोकपाल), विनियम २००६ मधील नियम क्र.१७.२ नुसार मा. विद्युत लोकपाल यांचेकडे, (द्वारा-महाराष्ट्र वीज नियामक आयोग, ६०६ केशवा बंगला, बांद्रा कॉम्प्लेक्स (पुर्व) मुंबई-४०००५१) येथे या आदेशाच्या दिनांकापासून ६० दिवसाच्या आत ते अपील करु शकतात.

— भृषी —

(विजयानंद संपत्तराव काळे)
सदस्य-सचिव तथा कार्यकारी अभियंता

— अछि —

(चंद्रकांत मोहन येशीराव)
सदस्य.

— श्रष्टि —

(भास्कर गोविंदा पालवे.)
अध्यक्ष

प्रत माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेषित :-

१. मुख्य अभियंता, मरा.वि.वि.कं.(मर्या), विद्युत भवन, परिमंडळ कार्यालय, जळगाव.
२. अधिक्षक अभियंता, मरा.वि.वि.कं.(मर्या) मंडळ कार्यालय, जळगाव.



सदस्य-सचिव तथा कार्यकारी अभियंता
म. रा. विद्युत वितरण कंपनी मर्यादित
ग्राहक गान्हाणे निवारण मंच,
जळगाव.परिमंडळ, जळगाव